

मराठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यात २० शेळ्या
+ २ बोकड असा शेळी गट वाटप करणे ही पथदर्शी
योजना सन २०१६-१७ मध्ये राबविण्यास प्रशासकीय
मान्यता प्रदान करण्याबाबत....

महाराष्ट्र शासन
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभाग,
शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१६/प्र.क्र. २३८/पदुम-४,
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : ९ जुलै, २०२१.

वाचा :-

१. कृषी व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०१६/प्र.क्र.२३८/पदुम-४, दि.१५.१०.२०१६.
२. कृषी व पदुम विभागाचे परिपत्रक क्र.संकीर्ण-२०१६/प्र.क्र.२३८/पदुम-४, दि.१०.०३.२०१७
३. कृषी व पदुम विभागाचे शासन शुध्दीपत्रक क्र. संकीर्ण-२०१६/प्र.क्र.२३८/पदुम-४, दि.२५.१०.२०१७
४. कृषी व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र.पविआ-१०२०/प्र.क्र.११०/पदुम-३, दि.२५.०५.२०२१.

प्रस्तावना :-

पशुसंवर्धन विभागामार्फत शेळी गट वाटपाच्या राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण तसेच, जिल्हा वार्षिक योजनेमधील शेळ्या आणि बोकडाची / मेंढ्या आणि नग मेंढ्याची आधारभूत किंमत वाढविण्यास दि.१२.०५.२०२१ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळाने मान्यता प्रदान केलेली आहे. त्यानुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

शासन निर्णय :-

वाचा क्र.१ येथील दि.१५.११.२०१६ च्या शासन निर्णयातील पृ.क्र.१ वरील योजनेअंतर्गत देय अनुदान खालीलप्रमाणे वाचावे.

योजनेंतर्गत देय अनुदान -

निवड झालेल्या प्रत्येक लाभार्थीला वाटप करणे प्रस्तावित असलेल्या शेळी गटाचा एकूण अपेक्षित खर्च (शेळी गट व शेळ्यांसाठीचा वाडा) रू. २,३१,४००/- इतका आहे. गटाची स्थापना करताना सुरुवातीला लाभार्थ्यांस १०० टक्के निधी स्वहिस्सा / वित्तीय संस्थांचे कर्ज याद्वारे उभा करावयाचा आहे. सर्व प्रवर्गासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के तथापि, प्रति गट कमाल मर्यादा रू. १,१५,७००/- या प्रमाणे अनुदान (Back ended Subsidy) देय राहिल.

२० शेळ्या + २ बोकड अशा शेळी गट योजनेचा तपशील

(आकडे रू.)

अ. क्र.	तपशील	दर (प्रति शेळी / बोकड)	गटाची एकूण किंमत
१	२० शेळ्या खरेदी	६,०००/-	१,२०,०००/-
२	०२ बोकड खरेदी	८,०००/-	१६,०००/-
३	शेळ्यांचा वाडा (४५० चौ. फूट)	२१२ रू प्रति चौ. फूट	९५,४००/-
	एकूण		२,३१,४००/-

अ. क्र.	गटाचे स्वरूप	गटाची किंमत	५० टक्के अनुदान रक्कम	प्रस्तावीत गटाची संख्या	आवश्यक अनुदानाची रक्कम
१.	२० + २ शेळी गट वाटप	२,३१,४००/-	१,१५,७००/-	१,०००	११,५७,००,०००/-

उपरोक्त प्रमाणे बोकडाच्या आधारभूत किंमतीत केलेली सुधारणा आर्थिक वर्ष २०२१-२२ पासून लागू राहिल.

सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून त्याचा संकेतांक क्र. २०२१०७०९१४४७४१४१०९ आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षात्कृत करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाने व नावाने,

(समीर सावंत)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मंत्री (पशुसंवर्धन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय मुंबई-३२.
२. मा. राज्यमंत्री (पदुम) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय मुंबई-३२.
३. आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, औंध, पुणे-७.
४. विभागीय आयुक्त, औरंगाबाद.
५. जिल्हाधिकारी, जालना
६. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना.
७. प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा)-१/२, महाराष्ट्र, मुंबई / नागपूर.
८. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई / नागपूर.
९. व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे
१०. प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन, (सर्व).
११. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जालना.
१२. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, जालना
१३. निवड नस्ती (पदुम-४)